

सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, ता. शिंदखेडा, जि.धुळे या योजनेस रु. ५३२९.४६ कोटी किमतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- सुप्रमा-०४२५/(प्र.क्र.१६३/२५)/मोप्र-१

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक :- ०६ जून २०२५

- संदर्भ:-**
- १) महामंडळ निर्णय क्र.तापाविमं/कासं / प्रवि-१/नवीन/प्रमा/१४/९९ दि. ०१/०९/१९९९
 - २) शासन निर्णय क्र. सुप्रमा १०१३ /प्र.क्र.६१९/१३)/ मोप्र-१, दि. ०२/११/२०१७
 - ३) कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे पत्र जा.क्र.कासं/तापाविम/प्रशा-२/१०९५/सन २०२५ दि. ०७/०३/२०२५.

प्रस्तावना:-

सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, ता. शिंदखेडा, जि. धुळे, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत अवर्षण प्रवण भागातील आहे. या उपसा सिंचन योजनेकरिता धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ तापी नदीतून अस्तित्वातील सुलवाडे बॅरेजच्या वरच्या (U/S) भागातून उपसा करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प तापी खोऱ्यात स्थित आहे. सदर प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ४८ गावातील २६९०७ हे.व धुळे तालुक्यातील २३ गावातील ६४६० हे. एकूण ३३३६७ हे. क्षेत्र सिंचित होणार आहे.

प्रकल्पास संदर्भ क्र. ०१ अन्वये रु ७८८.८९ कोटी (दरसूची १९९९-२०००) किंमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. संदर्भ क्र. ०२ अन्वये या योजनेस रु. २४०७.६७ कोटी (दरसूची २०१४-१५) किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.

कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांनी संदर्भ क्र. ०३ अन्वये सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारीत रुपये ५३२९.४६ कोटी किंमतीचा द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

सदर प्रकल्पाची द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता किंमत रुपये ५३२९.४६ कोटी असून द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता किंमत रुपये २४०७.६७ कोटीच्या तुलनेत रुपये एकूण वाढ रु. २९२१.७९ कोटी आहे. जलसंपदा विभाग शासन परिपत्रक क्र.सिंचन २०२३/प्र.क्र.११/२०२३/जसं (धोरण) दि.२८/०२/२०२४ अन्वये पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी व CCA व ICA मधील तफावत कमी करून बचत होणाऱ्या पाणीद्वारे ३०४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. असे एकूण ३६४०७ हे. क्षेत्र द्वितीय सुप्रमा प्रस्तावित करण्यात आले आहे. दरसूचीतील वाढ,

भुसंपादन किंमतीतील वाढ, नविन बाबींचा समावेश इत्यादी कारणांमुळे मंजूर सुप्रमाच्या किमतीत वाढ होत आहे.

दि. १०/०५/२०२५ रोजी मा. मंत्रीमंडळाने दिलेल्या मंजूरीनुसार सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना ता. शिंदखेडा, जि. धुळे या प्रकल्पास सन २०२२-२३ दरसूचीवर आधारित रुपये ५३२९.४६ कोटी किंमतीच्या द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना ता. शिंदखेडा, जि. धुळे प्रकल्पास सन २०२२-२३ दरसूचीवर आधारित रुपये ५३२९.४६ कोटी (रुपये पाच हजार तिनशे एकोणतीस कोटी शेहेचाळीस लक्ष फक्त) त्यापैकी रुपये ४९७३.१६ कोटी (रुपये चार हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी सोळा लक्ष फक्त) कामाप्रित्यर्थ तसेच आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी रुपये ३५६.३१ कोटी (रुपये तीनशे छप्पन्न कोटी एकतीस लक्ष फक्त) किमतीस खालील अटींच्या अधीन राहून द्वितीय सुधारीत प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

- १) सदर प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत व सुधारित प्रशासकीय मान्यता तरतुदीच्या मर्यादेत पुर्ण करण्यात यावे.
- २) राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या छाननी अहवालातील उपस्थित सर्व मुद्द्यांची पूर्तता / अनुपालन करण्यात यावे.
- ३) सदर प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करणेची जबाबदारी महामंडळाची राहिल.
- ४) आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा शासन मान्यतेशिवाय प्रकल्पात समावेश करू नये.
- ५) प्रकल्पाचे वाढीव लाभक्षेत्र ३०४० हेक्टर अधिसूचित होणे बाबत कार्यवाही करावी.
- ६) संपूर्ण लाभक्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थेस हस्तांतरित करावे.
- ७) प्रकल्पास आवश्यक वैधानिक मान्यता व तांत्रिक मान्यता घेण्याची संपूर्ण जबाबदारी महामंडळाची राहिल.
- ८) प्रकल्प पुर्णत्वाच्या संभाव्य नियोजनानुसार तरतूद उपलब्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी महामंडळाची राहिल.
- ९) प्रकल्पाची अंमलबजावणी करतांना प्रचलित शासन निर्णय, नियम, CVC मार्गदर्शक तत्वे, वित्तीय अधिकार मर्यादा, विहित केलेली निविदा कार्यपद्धती याची काटेकोर अंमलबजावणी करणे, आवश्यकतेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने प्रकल्पाच्या व कामाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे व त्रुटींची पूर्तता करणे याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहिल.

१०) सदर प्रकल्पासंदर्भात आधीच्या कालावधीमध्ये जर काही आर्थिक व कार्यपद्धतीत अनियमितता झाल्या असतील, कोणतीही नियमबाह्य कार्यवाही करण्यात आली असेल अथवा ज्यामुळे आर्थिक अनियमितता निर्माण होण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही बाबींना सहमती आहे असे गृहीत धरता येणार नाही.

प्रकल्पाचा उपशिर्षनिहाय तरतूदीचा गोषवारा परिशिष्ट “अ” सोबत जोडला आहे.

या प्रकल्पाच्या कामावरील खर्च मागणी क्र. आय-५, मुख्य लेखाशीर्ष ४७००-०५०५ मोठे पाटबंधारे प्रकल्प वरील भांडवली खर्च (८०) सर्वसाधारण (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका (०२) योजनांतर्गत (०६) (०८) तापी पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान ५४ गुंतवणूका या लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा .

सदर सुप्रमा अहवालास नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१००/२०२५ कार्यासन १४३४ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २१५/२५ कार्यासन व्यय-१२ यांची मा. मंत्रीमंडळास सादर करण्याच्या सुचना व त्यानुसार मा. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६०६१६४४३६६०२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सहपत्र: परिशिष्ट “अ”

(चिराग हो. धुम)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.मुंबई ,मंत्रालय ,उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक .
- ५) मा.मंत्री (जलसंपदा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. विरोधी पक्ष नेते विधानसभा/विधान परिषद, विधामंडळ, मुंबई.
- ७) मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ८) अपर मुख्य सचिव (जलसंपदा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ९) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई

- १०) अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
 ११) सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
 १२) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
 १३) महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
 १४) कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव.
 १५) कार्यासन मोप्र १-संग्रहार्थ.

उप शिर्षनिहाय तरतुदींचा गोषवारा

शासन निर्णय क्रमांक :- सुप्रमा-०४२५/(प्र.क्र. १६३)/(मोप्र-१)

दिनांक :- ०६ जून २०२५ चे सहपत्र.

(रक्कम रु. कोटी मध्ये)

अ.क्र.	उपशिर्ष	मंजूर प्रथम सुप्रमा नुसार (दरसुची २०१४-१५)	द्वितीय सुप्रमा नुसार (दरसुची २०२२-२३)	मार्च २०२५ अखेर झालेला खर्च	उर्वरित कामाची किंमत
	शिर्ष कामे (अ)				
१	अ-प्राथमिक	०.५२	१.०८	०.५७	०.५१
२	बी-भूसंपादन	१८८.१९	३६५.१	३३९.७१	२५.३९
३	सी-मुख्य कामे	१५८३.९४	२८४९.११	१९९६.११	८५३.००
४	के - इमारती	२.०२	१.७७	१.७७	०.००
५	एम - वृक्षसंवर्धन	१.६९	१.४७	०	१.४७
६	ओ - संकिर्ण	०.५	३.९५	१.५६	२.३९
७	पी - देखभाल	१६.१६	२८.६४	०.१३	२८.५१
८	क्यु-टि अँड पी.	१.७३	२.०५	०	२.०५
९	आर - दळणवळण	७.६	६.७८	०	६.७८
१०	वाय -तूट	०.०५	०	०	०.००
११	एक्स - पर्यावरण	१०	०	०	०.००
१२	विद्युत प्रणाली	३०.६४	०	०	०.००
	एकूण(अ)	१८४३.०४	३२५९.९४	२३३९.८५	९२०.०९
	वितरण प्रणाली (ब)				
१	अ - प्राथमीक	१.२६	१.१४	०.२३	०.९१
२	ब - भूसंपादन	८७.८४	३८.३१	०	३८.३१
३	सी- कामे	०	१६५५.५६	४८.०९	१६०७.४७
४	डी - विमोचक	१.२४	०	०	०.००
५	इ- प्रपात	७.०२	०	०	०.००
६	एफ- RHT works	८.७८	०	०	०.००
७	जी - पूल	२.९९	०	०	०.००

अ.क्र.	उपशिर्ष	मंजूर प्रथम सुप्रमा नुसार (दरसुची २०१४-१५)	द्वितीय सुप्रमा नुसार (दरसुची २०२२-२३)	मार्च २०२५ अखेर झालेला खर्च	उर्वरित कामाची किंमत
८	एच - एस्केप	०.०९	०	०	०.००
९	एल - माती काम	९.३९	०	०	०.००
१०	एम - वृक्षसंवर्धन	०.८३	०	०	०.००
११	ओ - संकिर्ण	०	१.६६	०	१.६६
१२	पी - देखभाल	२.४८	१६.५६	०	१६.५६
१३	क्यु-टि अॅण्ड पी.	०.६	०	०	०.००
१४	यु- वितरीका	१६४.८९	०	०	०.००
१५	व्ही-वॉटर कोर्स	५१.४२	०	०	०.००
१६	डब्यु- निचरा चारी	१.४२	०	०	०.००
१७	वाय -तूट	०.०१	०	०	०.००
	एकूण (B):	३४०.२५	१७१३.२२	४८.३२	१६६४.९०
	एकूण बांधकामे (A+B)	२१८३.२९	४९७३.१६	२३८८.१७	२५८४.९९
१८	अनुषंगीक खर्च	२२४.३८	३५६.३१	१९.५०	३३६.८१
	एकूण:	२४०७.६७	५३२९.४६	२४०७.६७	२९२१.७९

ठळक बाबी-

- अ) योजनेचे सिंचनक्षेत्र (CCA) ५०८७९ हेक्टर आहे.
 ब) योजनेची सिंचन क्षमता (IP) ५२७२० हेक्टर आहे.
 क) लाभव्यय गुणोत्तर - १.२२ (१ पेक्षा जास्त - अर्वषण प्रवण क्षेत्र)
 ड) आर्थिक परतावा दर (IRR) - १५.७५ %

(चिराग धूम)
 उप सचिव, महाराष्ट्र शासन